SITI Networks Limited

UG Floor, FC-19 & 20, Sector-16 A, Film City,

Noida, Uttar Pradesh-201301, India

Tel: +91-120-4526700

Website: www.sitinetworks.com



November 11, 2022

To.

The General Manager Corporate Relationship Department BSE Limited Phiroze Jeejeeboy Towers Dalal Street, Fort, Mumbai- 400 001 BSE Scrip Code: 532795 The Manager
Listing Department
National Stock Exchange of India limited
Plaza, 5th Floor, Plot no. C/1, G Block
Bandra Kurla Complex, Bandra (E)
Mumbai- 400 051

NSE Scrip Symbol: SITINET

Kind Attn.: Corporate Relationship Department

Subject: Newspaper Advertisement regarding Publication of Un-Audited Financial Results for the second quarter of financial year 2022-23 and half year ended September 30, 2022

Dear Sir,

This is in continuation to our communication dated November 10, 2022, wherein the Company had duly submitted the Un-Audited Financial Results of the Company for the second quarter of financial year 2022-23 and half year ended September 30, 2022, in the format specified under Regulation 33 of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 together with Limited Review Report (on Standalone and Consolidated financial statements).

In this regard, please find enclosed herewith extract of Financial Results of the Company duly advertised and published in two newspapers viz. "Business Standard" (All Editions) in English language newspaper and "Nav Shakti" (Mumbai Edition) in Marathi language newspaper on November 11, 2022.

You are requested to kindly take the same on record.

Thanking you,

Yours truly,

For SITI Networks Limited

Suresh Kumar

Company Secretary and Compliance Officer

Membership No. ACS 14390



Regd. Off.: Unit No. 38, 1st Floor, A Wing, Madhu Industrial Estate, P.B. Marg, Worli, Mumbai - 400 013 **Tel.:** +91-22-43605555 **CIN No.:** L64200MH2006PLC160733

यूको बैंक 😭 UCO BANK

(A Govt. of India Undertaking) Head Office – II, Department of Information Technology 3 & 4, DD Block, Sector – 1, Salt Lake, Kolkata–700064

NOTICE INVITING TENDER

Bid for "Procurement of Core Switches (SDN Ready Data Centre Fabric with Leaf Spine Architecture)" is available on GeM Portal. For any query, please contact Email - <u>hodit.proc@ucobank.co.in</u>, Phone no - 033-44559770

Deputy General manager **Department of Information Technology** Date: - 11.11.2022 सम्मान आपके विश्वास का | Honours Your Trust

Government of Punjab

Tender/RFP Refer No. DIC/PIU/SIP/2022-23/06

Punjab Infotech on behalf of Dept. of Industries & Commerce, invites online bids for eligible bidders for selection of a consulting agency for preparation of Strategic Investment Plan (SIP) under World Bank assisted Raising & Accelerating MSME performance (RAMP) programme of Govt. of India Closing Date & time: 08.12.2022 (till 5:00 p.m.) For details log on to : https://eproc.punjab.gov.in.

Note: Any corrigendum(s) to the Tender/RFP Notice shall be published on the above website only.

Department of Industries & Commerce, Govt. of Punjab, Udyog Bhav Sector 17 Chandigarh 160017 | www.pbindustries.gov.in Email : piu.ibdp2017@gmail.com | Tel: 0172-2701214, 2715270

ATC Telecom Infrastructure Private Limited

Regd Office: 404, 4th floor, Skyline Icon, Andheri Kurla Road, Andheri East, Mumbai - 400059, Maharashtra, India Corporate office : Plot No 14-A, Sector 18. Maruti Industrial Complex ATC INDIA Gurugram - 122015, Tel + 91 124 4464000
CIN- U74110MH2004PTC289328; Tel + 91 22 40082700, Fax: + 91 22 40082852

Website: www.atctower.in Extract of Standalone Financial Results for the quarter ended September 30, 2022

			aurter Endec	I	Year Ended
SI. No.	Particulars	30.09.2022 (Unaudited)	30.06.2022 (Unaudited)	30.09.2021 (Unaudited)	31.03.2022
01	Total Revenue from operations	1,968.15	2,284.95	2,326.75	9,066.15
02	Net Profit for the period (before Tax,				
	Exceptional and/or Extraordinary Item)	54.47	357.93	286.04	942.89
03	Net Profit for the period before Tax		057.00	00004	0.40.00
0.4	(after Exceptional and/or Extraordinary Item)	54.47	357.93	286.04	942.89
04	Net Profit for the period after Tax (after Exceptional and/or Extraordinary Item)	42.47	232.79	191.13	639.88
05	Total Comprehensive income for the period	42.47	232.19	191.13	039.00
00	(comprising profit) after tax for the period	42.67	233.01	191.08	640.73
	and other comprehensive income after tax)	12.01		101100	0.0
06	Paid up Equity Share Capital	883.52	883.52	883.52	883.52
07	Compulsory convertible debentures	1,053.96	1,053.96	1,053.96	1,053.96
80	Reserves (excluding Reserve created on				
	Amalgamation)	7,991.70	7949.03	7393.42	7716.02
09	Securities Premium Account (included in				
	8 above)	3,493.54	3,493.54	3,493.54	3,493.54
10	Net Worth (6+7+8)	9,929.18	9,886.51	9,330.90	9,653.50
11 12	Paid up Debt Capital/Outstanding Debt Debt Equity Ratio (11/10)	8,265.90 0.83	8,354.50 0.85	8,443.10 0.90	8,354.50 0.87
13	Earning per share (equity share per value	0.03	0.00	0.90	0.07
13	of Rs.10/- each)				
	(absolute amount) - not annualised				
	- Basic (in Rs.) (absolute amount)	0.46	2.50	2.05	6.86
	- Diluted (in Rs.) (absolute amount)	0.46	2.50	2.05	6.86
14	Capital Redemption Reserve	166.67	166.67	166.67	166.67
15	Debenture Redemption Reserve	271.77	256.94	197.61	242.12
16	Debt Service Coverage Ratio*	N/A	N/A	N/A	3.42
17	Interest Service Coverage Ratio	1.31	3.02	2.57	2.31

computed for quarterly results

The above is an extract of the detailed format of quarterly unaudited standalone financial results filed with National Stock Exchange of India Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, as amended. The full format of the quarterly unaudited and yearly audited Financial Results are available on the website of National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com and on the Company's website at www.atctower.in.

- The above standalone financial results for the \underline{q} uarter ended September 30,2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors at their respective meetings held or November 09,2022.
- The above results of the Company have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standard 34 "Interim Financial Reporting ("Ind AS 34"), prescribed under section 133 of the Companies Act, 2013 and the other accounting principles generally accepted in India
- Previous year/periods figures have been regrouped/rearranged wherever necessary to conform to the current period grouping.

For ATC Telecom Infrastructure Private Limite

Place: Gurugram Date: November 09, 2022

Managing Director and Chief Executive Officer

SAKSOFT SAKSOFT LIMITED

Regd & Corp. Office: Global Infocity Park, 2nd Floor, Block - A, No 40 Dr MGR Salai, Kandanchavadi, Perungudi, Chennai - 600 096 Phone: +91-44-24543500, CIN: L72200TN1999PLC054429 | Email: investorqueries@saksoft.co.in | website: www.saksoft.com Extract of Statement of Consolidated Unaudited Financial Results for the Quarter and Half Year ended September 30, 2022

				(Rs. in Lakhs
Particulars	Quarter ended 30.09.2022	Six months ended 30.09.2022	Quarter ended 30.09.2021	Six months ended 30.09.2021
	Unaudited	Unaudited	Unaudited	Unaudited
Total Income	16,697.05	31,816.83	11,470.91	22,431.56
Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/ or				
Extraordinary Items)	2,584.85	4,882.81	1,709.94	3,792.09
Net Profit/ (Loss) for the period before tax (after Exceptional and/ or				
Extraordinary Items)	2,584.85	4,882.81	1,709.94	3,792.09
Net Profit/ (Loss) for the period after tax (after Exceptional and /or				
Extraordinary Items)	1,932.07	3,712.53	1,309.27	3,078.03
Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/ (Loss)				
for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)	1,514.54	2,911.60	953.73	2,972.32
Equity Share capital	1,056.40	1,056.40	997.15	997.15
Earnings Per Share (of Rs. 10/- each)				
(for continuing and discontinued operations)-		<u> </u>		
(a) Basic (Rs.)	1.93	3.71	1.31	3.09
(b) Diluted (Rs.)	1.78	3.42	1.20	2.85
Notes:				
1.Key Standalone financial information		<u> </u>		
Turnover	5,452.82	10,240.62	4,252.04	7,697.27
Profit/(Loss) before tax	925.05	1,464.68	854.15	1,372.23
Profit/(Loss) after tax	751.59	1,149.20	689.62	1,078.65

2. During the quarter, the equity shares of the Company were split/sub-divided such that each equity share having face value of INR 10/- (Rupees fully paid-up, was sub-divided into ten (10) equity shares having face value of INR 1/- (Rupee one only) each, fully paid-up with effect from Septe 2022 (Record date). The Earnings per share (EPS) numbers of the current quarter and all comparative periods presented above have been restate effect of the share split mentioned above.

3.The above is an extract of the detailed format of the Financial results for the quarter ended September 30, 2022 filed with the Stock Exchanges on November 10, 2022 under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Standalone and Consolidated Financial Results are available on the Company's Website, www.saksoft.com and on the website of the Stock Exchange www.nseindia.com and www.bseindia.com. 1. The Company at its Board Meeting held on November 10, 2022 has declared an Interim Dividend of Rs 0.35 per equity share (35%) of the Face Value of Re

5. Three Sixty Logica Testing Services Private Limited a wholly owned subsidiary of Saksoft Limited acquired the entire shareholding of Terafast networks private limited effective October 2022 making it a wholly owned subsidiary of Three Sixty Logica Testing Services Private Limited and a step down subsidiary

For and on behalf of the Board of Directors Aditya Krishna Place: Chennai

Chairman & Managing Director Date: November 10, 2022

HB LEASING AND FINANCE COMPANY LIMITED

CIN: L65910HR1982PLC034071 Registered Office: Plot No. 31, Echelon Institutional Area, Sector 32, Gurugram-122001, Haryana Phone: + 91-124-4675500, Fax: + 91-124-4370985

E-mail: corporate@hbleasing.com, Website: www.hbleasing.com

ATEMENT OF UN-AUDITED FINANCIAL	RESULTS FOR THE
OLIARTER/HALE YEAR ENDED 3	30/09/2022

_				(Rs. In Lakhs)
S. No.	Particulars	Quarter ended	Corresponding 3 months ended in the previous year	Half Year ended
		30/09/2022	30/09/2021	30/09/2022
		Un-Audited	Un-Audited	Un-Audited
1.	Total Income from Operations (net)	7.50	7.50	15.00
2.	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional items)	0.98	1.93	(0.70)
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional items)	0.98	1.93	(0.70)
4.	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional items)	0.98	1.98	(0.70)
5.	Total Comprehensive Income for the period [Comprising Profit/ (Loss) for the period (after tax) and other Comprehensive Income (after tax)]	0.98	1.98	(0.70)
6.	Equity Share Capital	1100.41	1100.41	1100.41
7.	Reserves (excluding Revaluation Reserve as shown in the Balance Sheet of previous year)	NA	NA	NA
8.	Earnings Per Share (of Rs. 10/- each) (for continuing and discontinued operations)-			
	Basic:	0.01 0.01	0.02 0.02	(0.01) (0.01)

(i) The above is an extract of the detailed format of Quarterly/ Half yearly Financial Results filed with the Stock Exchange under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of this Quarterly/ Half yearly Financial Results is available on the website of Stock Exchange, BSE Limited, www.bseindia.com and Company's website, www.hbleasing.com

(ii) The aforesaid results were placed before and reviewed by the Audit Committee at its meeting held on 10th November, 2022 and approved by the Board of Directors at its meeting held on the same date

For HB Leasing and Finance Company Limited

ANIL GOYAL Place : Gurugram (Managing Director) DIN: 00001938 Date : 10/11/2022

Mahua Bharatpur Expressways Limited

	Regd. Office: B-376, Upper Ground Floor, Nirman Vihar, New Delhi-110092 CIN - U45203DL2005PLC329746													
Sta	Statement of Unaudited Financial Results for the Quarter/Six months ended September 30, 2022 (Amount in Rs. Lacs)													
SI No.	Particulars	For the quarter ended September 30, 2022 Unaudited	For the quarter ended September 30, 2021 Unaudited	For the six months ended September 30, 2022 Unaudited	For the six months ended September 30, 2021 Unaudited	For the year ended March 31, 2022 Audited								
1	Total Income from Operations	2,438.49	2,050.93	4,675.83	3,692.10	8,330.04								
2	Net Profit / (Loss) for the period/year (Before Tax, Exceptional and / or Extraodinary Items)	585.17	202.17	998.80	165.06	448.60								
3	Net Profit / (Loss) for the period/year Before Tax (after Exceptional and / or Extraodinary Items)	585.17	202.17	998.80	165.06	448.60								
4	Net Profit / (Loss) for the period/year after tax (after Exceptional and / or Extraodinary Items)	576.78	203.06	995.30	159.86	430.45								
5	Total Comprehensive Income for the period/year (Comprising profit / (Loss) for the period/year (after tax) and other Comprehensive Income (after tax)	579.02	203.48	996.12	160.54	424.79								
6	Paid-up equity share capital (Face value of Rs. 10 each)	9,936.00	9,936.00	9,936.00	9,936.00	9,936.00								
7	Other equity (Reserves excluding revaluation reserves)	(13,053.08)	(14,313.45)	(13,053.08)	(14,313.45)	(14,049.20)								
8	Net worth	(3,117.08)	(4,377.45)	(3,117.08)	(4,377.45)	(4,113.20)								
9	Paid up debt capital / Outstanding debt	22,994.30	24,265.75	22,994.30	24,265.75	23,728.87								
10	Outstanding Redeemable Preference Shares	-	-		-	-								
11	Debt / Equity Ratio	(7.38)	(5.54)	(7.38)	(5.54)	(5.77)								
12	Earning per share (EPS) (Face value of Rs. 10/- each) (for Continuing and discontinued operations) -													
l	1. Basic	0.58	0.20	1.00	0.16	0.43								
	2. Diluted	0.58	0.20	1.00	0.16	0.43								
13	Capital Redemption Reserve	-	-	-	-	-								
14	Debenture redemption reserve (Refer note 2)	-	-	-	-	-								
15	Debt Service Coverage Ratio	1.16	1.05	1.52	1.19	1.24								

Place : Noida Date : November 09, 2022

Interest Service Coverage Ratio

The above financial results of the Company for the quarter and six months period ended September 30, 2022 were reviewed by the Audit Committee and approved by the Board of Directors in their meeting held on November 09, 2022 the audit of results have been carried out by the Statutory Auditors.

In the absence of distributable profits, the Company has not created Debenture Redemption Reserve (DRR). However, the Company is regular in redeeming debentures matured during the period.

2.56

1.87

Information as required by Regulation 52(4) of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations

2015 is as per separate Annexure attached, the pertinent disclosures have been made to the BSE Limited and can be accessed on https://www.bseindia.com . The above is an extract of the detailed format of quarterly/half yearly financial results filled with the BSE Limited under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the quarterly/half yearly financial results are available on the websites of the

BSE Limited and on the company website: https://mbel.co.in/investor-relation/.

For and on behalf of Board of Directors
MAHUA BHARATPUR EXPRESSWAYS LIMITED

Mridul Gupta Director DIN: 09781498

(Rs. in Lakh

By Order of Board

Authum Investment & Infrastructure Limited

CIN No.: L51109MH1982PLC319008 ,Website: www.authum.com, Email: info@authum.com, Ph: 022-67472117 Registered Office: 707, Raheja Centre, Free Press Journal Marg, Nariman Point, Mumbai - 400 021 EXTRACT OF STATEMENT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE

QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30, 2022

Sr.	·	Qu	arter Ended	on	Half Yea	Year Ended	
No.	Particulars	30.09.2022	30.06.2022	30.09.2021	30.09.2022	30.09.2021	31.03.2022
		(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
1.	Total Income from Operations (Net)	31,153.11	8,965.44	17,294.84	40,118.55	57,445.92	90,728.21
	Net Profit / (Loss) for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	29,967.57	6,567.69	16,237.42	36,535.26	55,750.94	82,588.78
3.	Net Profit / (Loss) for the period before tax (after Exceptional and/or Extraordinary items)	29,967.57	6,567.69	16,237.42	36,535.26	55,750.94	82,588.78
	Net Profit / (Loss) for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	25,683.42	5,436.19	14,675.42	31,119.61	44,535.94	66,873.78
	Total Comprehensive Income for the period (Comprising Profit/(Loss) for the period (after tax)) and Other Comprehensive Income	82,622.27	(38,341.06)	1,10,784.17	44,281.21	2,03,889.80	1,69,176.83
	Equity Share Capital (face value of the share : Rs. 1 each)	1,698.45	1,698.45	1,698.45	1,698.45	1,698.45	1,698.45
	Earnings Per Share (Face Value of Rs.1/- Per Share) (for continuing and discontinued operations)						
	1. Basic :	15.12	3.20	8.66	18.32	26.91	39.88
	2. Diluted :	15.12	3.20	8.66	18.32	26.91	39.88
No	to.						

Note:

- The above unaudited financial results for the quarter and period ended on 30.09.2022 were approved and taken on record in the Board meeting held on 09.11.2022 after being reviewed and recommended by the Audit Committee on the same date. The Statutory Auditor of the company have carried out limited review of the aforesaid results and have issued an unmodified report. The above is an extract of the detailed format of Quarterly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the
- SEBI (Listing Obligation and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Quarterly Financial Results are available on the website of the Stock exchange (www.bseindia.com) & on Company's website (www.authum.com) The unaudited financial results of the Company have been prepared in accordance with Indian Accounting Standards ("Ind AS") notified
- under Section 133 of the Companies Act 2013 ("the Act") read with the Companies (Indian Accounting Standards) Rules 2015 as amended by the Companies (Indian Accounting Standards) (Amendment) Rules, 2016.

For Authum Investment & Infrastructure Limited

Amit Dangi Diector & CFO Date: 09th November, 2022 DIN: 06527044

Tel.: +91 22 43605555 Email:- csandlegal@siti.esselgroup.com CIN:- L64200MH2006PLC160733 Website: www.sitinetworks.com

SITI NETWORKS LIMITED

Regd. Office: Unit No. 38, 1st Floor, Madhu Industrial Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai 400013



EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30,2022

(₹ / million)

	Consolidated Financial Results Standalone Financial Results Quarter Quarter Quarter Half Year Half Year Financial Quarter Quarter Quarter Half Year								5			
Particulars 3		Quarter ended 30.06.2022	Quarter ended 30.09.2021	Half Year ended 30.09.2022	Half Year ended 30.09.2021	Financial Year ended 31.03.2022	Quarter ended 30.09.2022	Quarter ended 30.06.2022	Quarter ended 30.09.2021	Half Year ended 30.09.2022	Half Year ended 30.09.2021	Financial Year ended 31.03.2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	3,416.61	3,306.82	3,626.08	6,723.43	7,210.42	14,458.53	1,335.27	1,336.41	1,516.65	2,671.68	3,059.66	6,144.29
Net Profit / (Loss) for the period												
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(664.47)	(775.16)	(599.17)	(1,439.63)	(1,150.64)	(2,504.00)	(649.72)	(641.18)	(535.27)	(1,290.90)	(1,100.16)	(2,315.19)
Net Profit / (Loss) for the period before Tax												
(after Exceptional and/or Extraordinary items)		(775.16)	(616.39)	(1,439.63)	(1,167.86)	(2,589.90)	(649.72)	(641.18)	(592.49)	(1,290.90)	(1,157.38)	(2,553.15)
Net Profit / (Loss) for the period after Tax												
(after Exceptional and/or Extraordinary items)	(681.55)	(773.13)	(634.87)	(1,454.69)	(1,202.32)	(2,609.71)	(649.72)	(641.18)	(592.49)	(1,290.90)	(1,157.38)	(2,553.15)
Total Comprehensive Income for the period												
(Comprising Profit/(Loss) for the period (after Tax)												
and other Comprehensive Income (after Tax)	(680.75)	(772.33)	(635.65)	(1,453.09)	(1,203.88)	(2,604.19)	(649.49)	(640.95)	(593.73)	(1,290.45)	(1,159.86)	(2552.24)
Paid Up Equity Share Capital (Face value of Re.1/- per share)	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05
Earning Per Share (before Extraordinary Items)												
(of Rs.1/- each) Basic and Diluted (Rs) (not annualised)	(0.78)	(0.89)	(0.73)	(1.67)	(1.38)	(2.99)	(0.75)	(0.74)	(0.68)	(1.48)	(1.33)	(2.93)
Earning Per Share (after Extraordinary Items)												
(of Rs.1/- each) Basic and Diluted (Rs) (not annualised)	(0.78)	(0.89)	(0.73)	(1.67)	(1.38)	(2.99)	(0.75)	(0.74)	(0.68)	(1.48)	(1.33)	(2.93)

- 1. The above standalone and consolidated financial results for the second guarter of financial year 2022-23 and half year ended on 30 September 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Company's Board of Directors in their respective meetings held on 10 November 2022. The statutory auditors have carried out limited review of these standalone and consolidated financial results for the second quarter of financial year 2022-23 and half year ended on 30 September 2022 and have expressed a modified review conclusion on these results.
- The above results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and as per the presentation requirements of SEBI Circular CIR/CFD/FAC/62/2016 dated 05 July 2016 and other accounting principles generally accepted in India.
- The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the second quarter of financial year 2022-23 and half year ended on 30 September 2022 filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for thesecond quarter of financial year 2022-23 and half year ended on 30 September 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.sitinetworks.com
- For the quarter ended 30 June 2022, for quarter and six months ended 30 September 2022, for quarter and six months ended 30 September 2021 and for year ended 31 March 2022, the 'subscription income' included in the 'Revenue from Operations' in these financial results, inter alia, includes the amounts payable to the broadcasters' towards there share in relation to the pay channels subscribed by the customers. The aforementioned corresponding amounts (i.e. the broadcasters' share) has also been presented as an expense in these financial results. The said amounts are ₹ 790.96 million, ₹ 839.54 million, ₹ 1,630.50 million, ₹ 837.28 million, ₹ 1,694.48 million and ₹ 3,369.65 million for the quarter ended 30 June 2022, for quarter and six months ended 30 September 2022, for quarter and six months ended 30 September 2021 and for year ended 31 March 2022 respectively in the standalone financial results and ₹ 1,795.78 million, ₹ 1,860.97 million, ₹ 3,656.75 million, ₹ 1,902.03 million, ₹ 3,828.55 million and ₹ 7,529.25 million for the quarter ended 30 June 2022, for quarter and six months ended 30 September 2022, for quarter and six months ended 30 September 2021 and for year ended 31 March 2022 respectively in the consolidated financial results respectively. Had these expenses been disclosed on net basis, the 'Revenue from Operations' and the 'Pay channel costs' each would have been lower by ₹ 790.96 million, ₹ 839.54 million, ₹ 1,630.50 million, ₹ 837.28 million, ₹ 1,694.48 million and ₹ 3,369.65 million for the quarter ended 30 June 2022, for quarter and six months ended 30 September 2022, for quarter and six months ended 30 September 2021 and for year ended 31 March 2022 respectively in the standalone financial results, and ₹ 1,795.78 million, ₹ 3,656.75 million, ₹ 3,656.75 million, ₹ 3,828.55 million and ₹ 7,529.25 million for the quarter ended 30 June 2022, for quarter and six months ended 30 September 2021, for quarter and six months ended 31 March 2022 respectively in the consolidated financial results respectively, though there would have been no impact on the net loss for the quarter and period then ended.

For Siti Networks Limited Sd/-

Suresh Arora Whole Time Director (DIN -00299232)

Place : Noida Date: 10 November, 2022

कृपया लक्ष असू द्या की श्रीमती आरती बटटा, मुंबई हिवाशी (यानंतर **माझे अशील** म्हणून संदर्भित) यांनी मालमना परिशिष्टात विशेष विवरणित अशी फ्लॅट क ए४०१, कृष्णा रीजेंसी, दत्त मंदिर रोड, वाकोला सांताक्रूझ पूर्व, मुंबई ४०० ०५५ (यापश्चात **सदर मालमत्ता** म्हणून पती स्व. श्री दृशात दुमान डी बट्टा यांचेकडून वारसाहकाने भिळवली आहे आणि इतर कायदेशीर वारसदार हे सदर मालमत्ता मधील त्यांचे शेअर माझ्या अशीलांसाठी त्यांचे नावे सोडण्यास इच्छुक आणि तयार आहेत.

वरील परिस्थिती पाहता, माझ्या अशीलांच्या सूचनेप्रमाणे मी याद्वारे सर्वसाधारण जनतेस जाहीरपणे सूचना देत आहे की सर्व किंवा कोणीही व्यक्ती ज्यांचे सदर मालमत्ते मधील कोणतेही हक, नामाधिकार, स्वारस्य जे इतर कायदेशी गरसदारांच्या हितसंबंधाच्या पूर्वन्यायिक असेल किंवा अणे व्यक्ती ज्यांनी कोणताही वाद, दावा, खटला न्यायालयीन कार्यवाही दाखल केली आहे किंवा सदर किंवा इतर कोणतेही संबंधित आदेश मिळविले असतील किंवा जे व्यक्ती **सदर मालमत्ते** संदर्भात त्यांचे हक लागू करण्यासाठी वरील विवरणित प्रमाणे अशी कोणतीही कायदेशीर प्रक्रिया दाखल करण्यास इच्छुक असतील तर त्या सर्वांना विनंती करण्यात येत आहे की त्यांनी सद्रहू सूचनेच्या प्रसिद्दीच्या तारखे पासून **चौदा दिवसांच्या** आत . समर्थनीय कागदोपत्री पुराव्यांसह आपले आक्षेप आणि दावे लेखी स्वरूपात खालील स्वाक्षरीदार यांना कळवावे अन्यथा माझे अशील असा कोणताही विपरीत दावा किंवा आश्रेप नमल्याचे प्रानतील किंवा जरी वे असतील वर वे यानंतर माफ केले असल्याचे मानतील आणि अशा स्थितीत माझे अशील संबंधित पक्षांद्वारे ठरविल्याप्रमाणे रिलीझ . व्यवहार पूर्ण करण्याची पुढील कार्यवाही करतील. कृपया लक्षात असू द्या.

मालमत्तेचे परिशिष्ट मुंबई उपनगरचे उप जिल्हा आणि अंधेरी जिल्हा ीकरण अंतर्गत फ्लॅट क्र. ए४०१, कृष्णा रीजेंसी, दत्त मंदिर रोड, वाकोला सांताक्र्झ पूर्व, मुंबई ४०० ०५५, या रहिवाशी फ्लॅट चे सर्व भाग आणि हिस्से

स्वाक्षरी/ सामी रंजनीकर ॲडव्होकेट २०२, शिरिन टॉवर, श्रद्धानंद रोड, विलेपार्ले पूर्व, मुंबई मोबाइल : ९९६७०३०३१३

दिनांक: ११.११.२०२२

ईमेल : skranjnikar@gmail.com

जाहीर सूचना

याद्वारे सूचना दिली जाते की आमचे अशील श्री. कपिल बागला आणि सौ. हेमलता बागला (विक्रेते) यांच्यासोबत खरेदीसाठी वाटाघाटी करत आहेत. याखालील शेड्यलमध्ये अधिक विशेषतः वर्णन केलेल्या परिसराचे आणि आम्हाला सांगितलेल्या जागेच्या विक्रेत्यांच्या शीर्षकाची चौकशी करण्याची सूचना देण्यात

या जागेबाबत कोणताही दावा, वाटा, हक्क, शीर्षक, स्वारस्य किंवा मागणी असलेल्या सर्व व्यक्ती आणि/किंवा त्याचा कोणताही भाग किंवा कोणत्याही प्रकारे विक्री. हस्तांतरण, असाइनमेंट, गहाण या मार्गाने उक्त परिसराशी जोडल्याचा दावा, ताबा, धारणाधिकार. भाडेपटटा. टस्ट. भेट. शल्क, वारसा, देखभाल किंवा अन्यथा जे काही आहे ते येथे नमूद केलेल्या पत्त्यावर आमच्या कार्यालयास वैध/प्रभावी कागदपत्रांच्या प्रमाणित छायाप्रतींद्वारे समर्थीत लिखित स्वरूपात प्रकाशनाच्या तारखेपासन १४ (चौदा) दिवसात कळविणे आवश्यक आहे. असे न केल्यास. अशा व्यक्ती/चा दावा माफ केला गेला आणि/किंवा सोडला गेला असे मानले

वरील वेळापत्रक संदर्भित

(उक्त जागेचे वर्णन) ५ सर्व पूर्ण पेड-अप शेअर्स. टेरा को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड **(''सोसायटी'')** च्या विशिष्ट क्रमांक ९६ ते १०० (दोन्ही समावेशी) असणारे प्रत्येकी ५० /- (पन्नास रुपये) शेअर प्रमाणपत्र क्रमांक ००२१ अंतर्गत जारी केलेले निवासी फ्लॅट क्रमांक ११०२, टॉवर १ (टेरा) या नावाने ओळखल्या जाणार्या इमारतीच्या ११व्या मजल्यावर ९७०.५० चौ.फट (चटईक्षेत्र), जिमनीच्या भूखंडावर उभ्या असलेल्या सोसायटीच्या तळघरात ६१ आणि ९७ कमांकाच्या २ (टोन) कार पार्किंगच्या जागा. भायखळा विभागातील सीएस क्रमांक १९६० (पीटी) (फ्री होल्ड), जेकब सर्कल जवळ, ओल्ड सिम्प्लेक्स मिल्स कंपाऊंड के.के. मार्ग, महालक्ष्मी (पू), मुंबई ४०००११ . येथे आहे. ः– ११ नोव्हेंबर २०२२

कुईकर असोसिएट्स,

कार्यालय क्रमांक २८/२९, तिसरा मजला, इस्लाम बिल्डिंग, ४६ , वीर नरिमन रोड, फोर्ट, मुंबई ४०० ००१ दूरध्वनी क्रमांक २२८७७१०७/०९

जाहीर सूचना श्री. कृष्णत कोंडिबा निकम हे गुलझार को-

ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. चे संयुक्त सभासद ज्यांचा पत्ता ३६/४० दादोजी कोंडदेव मार्ग, भायखळा(पू), मुंबई ४०० ०२७ येथे आणि सोसायटीच्या इमारतीमधील २ऱ्या मजल्यावरील फ्लॅट क्र. २२ चे धारक असून त्यांचे कोणतेही नामनिर्देशन न करता ३१.०७.२०२१ रोजी निधन झाले.

सोसायटी याद्वारे सोसायटीच्या भांडवल। मिळकतीमधील मयत सभासदाचे सदर शेअर्स आणि हितसंबंधाचे हस्तांतर होण्यास वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/ आक्षेपदार किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून दावे किंवा आक्षेप असल्यास ते सदर सूचनेच्या प्रसिध्दीपासून १५ दिवसात सोसायटीच्या भांडवल/ मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/ तिच्या/त्यांच्या दाव्या/ आक्षेपांच्या पुष्ठचर्थ अशी कागदपत्रे आणि अन्य पुराव्यांच्या प्रतींसह मागवित आहे. वर देलेल्या मुदतीत जर दावे/ आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीमधील दिलेल्या मार्गाने सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाचे शेअर्स व हितसंबंधाचे हस्तांतर करण्यास सोसायटी मोकळी असेल, जर, सोसायटीच्या मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स आणि हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदीनुसार त्यावर सोसायटी कार्यवाही करेल. सोसायटीच्या नोंदणीकृत उपविधीची प्रत दावेदार/ आक्षेपकांद्वारे निरीक्षणासाठी सोसायटीचे कार्यालय/ सोसायटीचे सन्मा. सचिव यांचेकडे स ११ आणि सायं ५ च्या मध्ये सदर सूचना प्रसिध्दीच्या तारखेपासून तिच्या कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत उपलब्ध आहे.

गुलझार को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लि. च्या वतीने आणि करित सन्मा. सचिव ठिकाण : मुंबई

दिनांक: ११.११.२०२२

∆oyas आवास फायनान्शियर्स लिमिटेड

(पूर्वी एयु हाऊसिंग फायनान्स लिमिटेड अशी ज्ञात) (सीआयएन : एल६५९२२आरजे२०११पीएलसीओ३४२९७)

सिक्युरिटायझेन ॲक्ट २००२ च्या कलम १३(२) अन्वये मागणी सूचना

कर्ज खाते एनपीए बनल्यामुळे प्राधिकृत अधिकाऱ्यांनी (प्र.अ.) सिक्युरिटायझेशन ॲण्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनास्थियल ॲसेटस् ॲण्ड एन्फोसेमेंट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट ००२ च्या कलम १३(२) अन्वये कोष्टकात दिल्यानुसार कर्जदारांना ६० दिवसांची मागणी सूचना जारी केलेली आहे. सदर सूचनेनुसार जर कर्जदारांनी ६० दिवसात संपूर्ण रक्कम जम केली नाही तर खाली दित्यानुसार तारणांचा लिलाव करून रक्कम वसूल करण्यात येईल. कर्जदार/हमीदार यांना पाठविलेल्या मागणी सूचनेची बजावणी झाली नाही, मागणी सूचनेची प्रत खाली दित्यानुसार तारण मनेवर सुध्दा चिटकविण्यात आली आहे. त्यामुळे तुम्ही कर्जदार यांना ६० दिवसात पुढील व्याज आणि वसुली खर्चासह संपूर्ण कर्ज सकम जमा करण्यासार कळविण्यात येत आहे, अन्यथा प्रा. अ. सदरह् अधिनियमाच्या कलम १३(४) आणि १४ च्या तरतुदीन्वयं खाली दिल्यानुसार तारण मनेचा कब्जा घेण्यास मुक्त राहतील.

श्री. सुदाम वामन सोनावले, सौ. धनश्री सोनावले (खाते क्र.) एलएनबीएसआर०२९१९-२००१०७६७६ व रु. ६२००८४/ - व रु. १२१०५७/ -ठाणे महाराष्ट्र. मोजमापित १५३० चौ.फ् लएनबीएसआर११७२१-२२०१८२१९५ प्राधिकृत अधिकारी आवास फायनान्शियर्स लिमिटेड दिनांक: ११.११.२०२२

कलम १३(२) अन्वये मागणी सूचनेची तारीख

गहाण मिळकतीचे वर्णन







ठिकाणः जयपुर

कर्जदाराचे नाव

SITI NETWORKS LIMITED

Regd. Office: Unit No. 38, 1st Floor, Madhu Industrial Estate, Pandurang Budhkar Marg, Worli, Mumbai 400013

sse Tel.: +91 22 43605555 Email:- csandlegal@siti.esselgroup.com CIN:- L64200MH2006PLC160733 Website: www.sitinetworks.com EXTRACT OF UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER AND HALF YEAR ENDED SEPTEMBER 30,2022

LATRACT OF GRADUITED TIMA	L QUAIN	I LIN AINL	, IIALI I	LAN LIN	DED SEI	ILIVIDLI	1 30,2022	_	₹ / million)			
	Consolidated Financial Results							S	Standalone Fin	ancial Result	s	
Particulars		Quarter ended 30.06.2022	Quarter ended 30.09.2021	Half Year ended 30.09.2022	Half Year ended 30.09.2021	Financial Year ended 31.03.2022	Quarter ended 30.09.2022	Quarter ended 30.06.2022	Quarter ended 30.09.2021	Half Year ended 30.09.2022	Half Year ended 30.09.2021	Financial Year ended 31.03.2022
	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Unaudited)	(Audited)
Total Income from Operations	3,416.61	3,306.82	3,626.08	6,723.43	7,210.42	14,458.53	1,335.27	1,336.41	1,516.65	2,671.68	3,059.66	6,144.29
Net Profit / (Loss) for the period												
(before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	(664.47)	(775.16)	(599.17)	(1,439.63)	(1,150.64)	(2,504.00)	(649.72)	(641.18)	(535.27)	(1,290.90)	(1,100.16)	(2,315.19)
Net Profit / (Loss) for the period before Tax												
(after Exceptional and/or Extraordinary items)	(664.47)	(775.16)	(616.39)	(1,439.63)	(1,167.86)	(2,589.90)	(649.72)	(641.18)	(592.49)	(1,290.90)	(1,157.38)	(2,553.15)
Net Profit / (Loss) for the period after Tax												
(after Exceptional and/or Extraordinary items)	(681.55)	(773.13)	(634.87)	(1,454.69)	(1,202.32)	(2,609.71)	(649.72)	(641.18)	(592.49)	(1,290.90)	(1,157.38)	(2,553.15)
Total Comprehensive Income for the period												
(Comprising Profit/(Loss) for the period (after Tax)												
and other Comprehensive Income (after Tax)	(680.75)	(772.33)	(635.65)	(1,453.09)	(1,203.88)	(2,604.19)	(649.49)	(640.95)	(593.73)	(1,290.45)	(1,159.86)	(2552.24)
Paid Up Equity Share Capital (Face value of Re.1/- per share)	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05	872.05
Earning Per Share (before Extraordinary Items)												
(of Rs.1/- each) Basic and Diluted (Rs) (not annualised)	(0.78)	(0.89)	(0.73)	(1.67)	(1.38)	(2.99)	(0.75)	(0.74)	(0.68)	(1.48)	(1.33)	(2.93)
Earning Per Share (after Extraordinary Items)												
(of Rs.1/- each) Basic and Diluted (Rs) (not annualised)		(0.89)	(0.73)	(1.67)	(1.38)	(2.99)	(0.75)	(0.74)	(0.68)	(1.48)	(1.33)	(2.93)

Place : Noida

Date: 10 November, 2022

- 1. The above standalone and consolidated financial results for the second quarter of financial year 2022-23 and half year ended on 30 September 2022 have been reviewed by the Audit Committee and approved by the Company's Board of Directors in their respective meetings held on 10 November 2022. The statutory auditors have carried out limited review of these standalone and consolidated financial results for the second quarter of financial year 2022-23 and half year ended on 30 September 2022 and have expressed a modified review conclusion on these results.
- The above results have been prepared in accordance with the recognition and measurement principles laid down in Indian Accounting Standards prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and as per the presentation requirements of SEBI Circular CIR/CFD/FAC/62/2016 dated 05 July 2016 and other accounting principles generally accepted in India.
- The above is an extract of the detailed format of Un-Audited Financial Results for the second quarter of financial year 2022-23 and half year ended on 30 September 2022 filed by the Company with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing and Other Disclosure requirements) Regulations, 2015. The full format of the Un-Audited Financial Results for thesecond quarter of financial year 2022-23 and half year ended on 30 September 2022 are available on the Stock Exchange websites (www.bseindia.com and www.nseindia.com) and also on the Company's website www.sitinetworks.com
- For the quarter ended 30 June 2022, for quarter and six months ended 30 September 2022, for quarter and six months ended 30 September 2021 and for year ended 31 March 2022, the 'subscription income' included in the 'Revenue from Operations'in these financial results, inter alia, includes the amounts payable to the broadcasters' towards there share in relation to the pay channels subscribed by the customers. The aforementioned corresponding amounts (i.e. the broadcasters' share) has also been presented as an expense in these financial results. The said amounts are ₹ 790.96 million, ₹ 839.54 million, ₹ 1,630.50 million, ₹ 837.28 million, ₹ 1,694.48 million and ₹ 3,369.65 million for the quarter ended 30 June 2022, for quarter and six months ended 30 September 2022, for quarter and six months ended 30 September 2021 and for year ended 31 March 2022 respectively in the standalone financial results and ₹ 1,795.78 million, ₹ 1,860.97 million, ₹ 3,656.75 million, ₹ 1,902.03 million, ₹ 3,828.55 million and ₹ 7,529.25 million for the quarter ended 30 June 2022, for quarter and six months ended 30 September 2022, for quarter and six months ended 30 September 2021 and for year ended 31 March 2022 respectively in the consolidated financial results respectively. Had these expenses been disclosed on net basis, the 'Revenue from Operations' and the 'Pay channel costs' each would have been lower by ₹ 790.96 million, ₹ 839.54 million, ₹ 1,630.50 million, ₹ 837.28 million, ₹ 1,694.48 million and ₹ 3,369.65 million for the quarter ended 30 June 2022, for quarter and six months ended 30 September 2022, for quarter and six months ended 30 September 2021 and for year ended 31 March 2022 respectively in the standalone financial results, and ₹ 1,795.78 million, ₹ 3,656.75 million, ₹ 3,656.75 million, ₹ 3,828.55 million and ₹ 7,529.25 million for the quarter ended 30 June 2022, for quarter and six months ended 30 September 2021 and for year ended 31 March 2022 respectively in the consolidated financial results respectively, though there would have been no impact on the net loss for the quarter and period then ended.

For Siti Networks Limited Sd/-Suresh Arora Whole Time Director

(DIN -00299232)

motherson 11

समवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेड

(पूर्वीची मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड) सीआयएन- एल३४३००एमएच१९८६पीएलसी२८४५१० नोंद. कार्यालय: युनिट क्र. ७०५, सी-विंग, वन बीकेसी, जी ब्लॉक, वांद्रे कुर्ला कॉम्प्लेक्स, वांद्रे पूर्व, मुंबई, महाराष्ट्र – ४०००५१, भारत दर. क्र. ०२२-६१३५४८००, फॅक्स: ०२२-६१३५४८०१, ईमेल: investerrelations@motherson.com, वेबसाइट: www.motherson.com

३० सप्टेंबर, २०२२ रोजी संपलेली तिमाही आणि अर्ध वर्षाकरिता वित्तीय निष्कर्ष

संपालेल तीन बाहित अंग्रेस अधी वर्ष अंग्रेस वर्ष अंग्रेस अधी वर्ष अंग्रेस वर्ध अंग्रेस वर्ष अंग्रेस वर्ष अंग्रेस वर्ष अंग्रेस वर्ध अंग्रेस			एका	त्रेत		रु. कोटीत)		अलिप्त				रु. कोटीत	
Controlling Adjustifier	स	पंपलेले तीन महि	ने	संपलेले	अर्ध वर्ष	संपलेले वर्ष			.	ांपलेले तीन महिन	ì	संपलेले	अर्ध वर्ष	संपलेले वर्ष
1985년 1987년 19								तपशील				३०.०९.२०२९ (अलेखापरीक्षित)	३०.०९.२०२१ (अलेखापरीक्षित)	३१.०३.२०२२ (लेखापरीक्षित)
Table Tab	१८,२६०.७८	१७,६१४.७१	१४,०७६.३९	३५,८७५.४९	३०,२३३.७४	६३,५३५.९९	१	अखंडित कामकाजातून प्रवर्तनातून एकूण उत्पन्न	१,८१०.७४	१,६१८.२३	१,२७८.८९	३,४२८.९७	२,३९२.७६	५,३४४.७५
	५५७.९४	२७४.३०	१७८.६७	८३२.२४	७०१.५६	१,४७२.२२	2		२७३.३२	१४५.१८	२७४.१०	४१८.५०	३९४.०५	९६७.९०
१४८.४६ २८४.३४	-	-	१७८.४८	-	२८४.३४	४८४.५९		खंडित कामकाजातून कालावधीसाठी निव्वळ नफा/(तोटा)	-	-	१७८.४८	-	२८४.३४	४८४.५९
- १८८.१८ - १८८.१४ (१६.०६ - १८८.१४ (१६.०६ - १८८.१४ (१६.०६ - १८८.१४ (१६.०६ - १८८.१४ १८.१८) १८.१८ (१८.१४ १८.१४ १८.१८) १८.१८ (१८.१४ १८.१४ १८.१४ १८.१४ १८.१४ १८.१८) १८.१८ (१८.१४ १८.१	४५९.५६	२७४.३०	१७८.६७	७३३.८६	७०१.०७	१,४२४.१७	э		२७३.३२	१४५.१८	२७४.१०	४१८.५	३९३.५६	९१९.८५
स्था करा कर्मा (तीटा) (अपवादास्यक वार्योतरा) रश्च. ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११ ११	-	-	१७८.४८	-	२८४.३४	४८४.५९		खंडित कामकाजातून कालावधीसाठी करपूर्व निव्वळ नफा/(तोटा) (अपवादात्मक बार्बीनंतर)	-	-	१७८.४८	-	२८४.३४	४८४.५९
२४६.४१ १४१.२२ २६६.८६ ३८७.६३ ५०६.४५ २०५.८५ - मालकांव २१३.९६ १२०.०० ३७७.७० ३३३.११ ५५८.२४ १,१६३.८६ २८०.८५ - अनियंकक हितांवंध - अनियंकक हितांवंध २१५.९५ ३८३.१८ ३७४.३३ ५८०.९९ १,१६०.०६ १८०.९९ <td< td=""><td>२८८.१८</td><td>१८१.५५</td><td>२२६.५५</td><td>४६९.७३</td><td>६७३.०३</td><td>१,१८१.५७</td><td>8</td><td></td><td>२१३.९१</td><td>१२०.००</td><td>०७.७७६</td><td>३३३.९१</td><td>५५८.२४</td><td>१,१६३.८६</td></td<>	२८८.१८	१८१.५५	२२६.५५	४६९.७३	६७३.०३	१,१८१.५७	8		२१३.९१	१२०.००	०७.७७६	३३३.९१	५५८.२४	१,१६३.८६
(क्रोम) आणि इत सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून, १८९०,०६ ४१०,०६ १००,१६ (३२.८६) ३६१.५७ ५६,४६ १००,८१ ४१०,०६ १००,१६ (३२.८६) ८१.१७ २१६.८६ ४९२.३१ - मालाकांव २१९.३८ १५४.५५ ३८३.१८ ३७४.३३ ५८०,०६ ४४१.७६ ४५१.७६ ३१५.७९ ४५१.७६ ३१५.७९ ४५१.७६ ७ माला झालेले सम्भाग मांडवल (प्रत्येकी भा.र. १/- वं) ४५१.७६ ४५१.७६ ३५५.७९ ४५१.७६ ३१५.७९ ४५१.७६ ३१५.७९ १८,३४२.५८ १०,२४७.७९ १२,३४२.५८ १०,२४५.७६ १२,३४२.५८ १०,२४५.७६ १२,३४२.५८ १०,४५२.१७ १२,३४२.५८ १०,४५२.१७ १२,३४२.५८ १०,४५२.१७ १२,३४२.५८ १०,४५२.१७ १२,३४२.५८ १०,४५२.१७ १२,३४२.५८ १०,४५२.१७ १२,३४२.५८ १०,४५२.१७ १२,३४२.५८ १०,४५२.१७ १२,६६९.३८ १६,६६९.३८ १६,६६९.३८ १६,६६९.३८ १६,६६९.३८ १६,६६९.३८ १६,६६९.३८ १६,६६९.३८ १८,६६९.४८ १८,६६८.४८ १८,६६९.४८ १८,६६९.४८ १८,६६९.४८ १८,६६८ १८,६६९.४८ १८,६६८ १८,६६८ १८,६६८ १८,६६९.४८ १८,६							ч	– मालकांचे	२१३.९१ -	१२०.०० -	३७७.७० -	३३३.९१ -	५५८.२४ -	१,१६३.८६ -
२०,४४७.७९ २०,४४७.७९ १२,३४१.५८ २०,१३६,४७ ८ राखीव (पुनर्मूल्यांकित राखीव वगळन्) ३०,५५९.९१ ३०,५५९.९१ ३०,५५९.९१ ५०,५५१.९१ ५०,५५१.९१ ५०,५५१.९१ १०,६६९.२८ १०,६६९.३८ १०,६५१.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५.५५ १०,५५५ १०,५५ <td>. ,</td> <td></td> <td>, ,</td> <td>I</td> <td></td> <td></td> <td>Ę</td> <td>(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) - मालकांचे</td> <td>२१९.३८ -</td> <td>१५४.९५ -</td> <td>38.\$3.</td> <td><i>३७४.३३</i> -</td> <td>५८०.९१ -</td> <td>१,१९०.०६ -</td>	. ,		, ,	I			Ę	(करोत्तर) आणि इतर सर्वसमावेशक उत्पन्न (करोत्तर) धरून) - मालकांचे	२१९.३८ -	१५४. ९ ५ -	38. \$ 3.	<i>३७४.३३</i> -	५८०. ९ १ -	१,१९०.०६ -
२६,६७७.४० २७,१२२.६६ २६,६७७.४० २,६३०.६६ २६,६७७.४० ९ सिबयुरिरीज प्रिमियम अकाऊंट २६,६६९.३८ २६,६६९.३८ २,६२२.६४ २६,६१९.३८ १९,८५८.७८ १९,८५८.०७ १०,८४२.४५ १९,७३८.५३ १० नेट वर्थ ३०,४२२.७४ ३०,५२२.७४ ५०,८५५.७६ ३०,४२२.७४ ५०,८५५.७६ ३०,४२२.७४ ५०,४५५.०८ १८,४३.५५ ५०,४५५.७८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१६.३० १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१६.३० १८,४१५.०८ १८,४१६.३० १८,४१५.०८ १८,४१५.०८ १८,४१६.३० १८,४१६.३० १८,४१६.३० १८,४१६.३० १८,४१६.३० १८,४१६.३० १८,४१६.३० १८,४१६.३० १८,४१८.०० १८,४१८	४५१.७६	४५१.७६	३१५.७९	४५१.७६	३१५.७९	४५१.७६	૭	` ' '	४५१.७६	४५१.७६	३१५.७९	४५१.७६	३१५.७९	४५१.७६
११,८७८.०७ १९,८४२.९५ १९,८७२.४५ १९,७३६.५३ १० नेट वर्ध ३०,४२२.७४ ३०,५०२.१६ ५,८२५.७६ ३०,४२२.७४ ५,८२५.७६ ३०,४२२.७४ ५,८२५.७६ ३०,४२२.७४ ५,८२५.७६ ३०,४२२.७४ ५,८२५.७६ ३०,४२२.७४ ५,८२५.७६ ३०,४२२.७४ ५,८२५.७६ ३०,४२२.७४ ५,४२३.९५ ५,४२३.९५ ५,४२३.९५ ५,४२३.९५ ५,४२३.९५ ५,४२३.९५ ५,४१३.९५ ५,४१३.९५ ५,४१३.९५ ५,४१३.९० ५,४१५.९० ५,४१६.९० ५,४१६.९० ३०,४१५.९० ५,४१५.९० ५,४१५.९० ५,४१५.९० ५,४१५.९० ५,४१५.९० ५,४१५.९० ५,४१५.९० ५,४१५.९० ५,४१५.९०	२०,२४७.७९	२०,७५३.२७	१२,३४२.५८	२०,२४७.७९			۷	1 1	३०,५५९.९१	३०,६३४.१७	५,७०४.५९	३०,५५९.९१	५,७०४.५९	३०,४७९.२७
१४,०९७.८३ १३,८७६.६५ १२,२१८.८३ १४,०९७.८३ ११,११८.७२ ११ भरणा झालेले कर्ज भांडवल/थकीत कर्ज ५,५२०.४४ ५,३४२.०८ ५,१४३.९५ ५,१४३.९५ ५,१४३.९५ ५,१४३.९५ ५,४१५ ५,४१५ ५,४१८.०४ ५,४१८.०४ ५,४१८.०४ ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१८.०४ ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१८.०० ५,४१८.०० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.३० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.३० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१६.०० ५,४१	२६,६७७.४०	२७,१२२.६६	२,६३०.६६	२६,६७७.४०	२,६३०.६६		9		२६,६६९.३८	२६,६६९.३८	२,६२२.६४	२६,६६९.३८	२,६२२.६४	२६,६६९.३८
०.६८ ०.६५ १.०३ ०.६८ १.०३ ०.६९ १२ डेब्ट इक्विटी रेशो ०.१८ <td>१९,८७८.०७</td> <td></td> <td>१०,८४२.४५</td> <td></td> <td></td> <td></td> <td>i i</td> <td></td> <td>३०,४२२.७४</td> <td></td> <td>५,८२५.७६</td> <td></td> <td>५,८२५.७६</td> <td></td>	१९,८७८.०७		१०,८४२.४५				i i		३०,४२२.७४		५,८२५.७६		५,८२५.७६	
०.३६ ०.१९ ०.१७ ०.६२ ०.९० १३ प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी भा.ह. १/- चे) अखंडित कामकाजासाठी- मूलभूत व सीम्यिकृत ०.१८ ०.१८ ०.५२ ०.४९ ०.७० ०.७० प्रति समभाग प्राप्ती (प्रत्येकी भा.ह. १/- चे) खंडित कामकाजासाठी-मूलभूत - - ०.२८ - ०.४५ ०.७० ०.७० ०.७० ०.७० ०.७० ०.०० ०.७० ०.०० ०.०० ०.४५ ०.७० ०.००	१४,०९७.८३						· ·	,	५,५२०.४४		५,१४३.९५	५,५२०.४४	५,१४३.९५	५,४१६.३०
	०.६८		१.०३	०.६८					٥.٩८	0.89		٥.१८	०.८५	
	०.३६	0.78	0.89	०.५७	०.६२	0.90	१३	मूलभूत व सौम्यिकृत	0.38	٥.٩८		٥.४९		,
सूचिबद्ध कंपनीला लागू नाही १५ डिबेंचर रिडम्प्शन राखीव स्चिबद्ध कंपनीला लागू नाही 0.३२ ०.७३ ०.६२ ०.५७ १.३७ ३.१७ १६ डेब्ट सर्ल्हिस कल्हरेज रेशो ०.०५ ०.११ ०.०९ ०.०९ ०.२० ०.७०	-	-	٥.२८	-	0.84	0.90			-	-	०.२८	_	0.84	0.00
०.३२ ०.७३ ०.६२ ०.५७ १.३७ ३.१७ १६ डेब्ट सर्ल्हिस कल्हरेज रेशो ०.०५ ०.११ ०.०९ ०.०९ ०.२०	-	-	-	-	-	_	१४	कॅपिटल रिडम्पशन राखीव	-	-	-	_	-	-
			सूचिबद्ध कंपनी	ला लागू नाही			१५	डिबेंचर रिडम्प्शन राखीव			सूचिबद्ध कंपनी	ता लागू नाही		
१४.०३ १२.४३ १५.१९ १३.२८ १७.१९ १४.९८ १७ इंटोस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो ४.३५ ३.९३ ४.८२ ४.१४ ६.०९ ५.०१	0.32	۶۵.٥	०.६२	०.५७	१.३७	३.१७	१६	डेब्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	०.०५	0.88	0.09	0.09	0.70	0.90
	१४.०३	१२.४३	१५.१९	१३.२८	१७.१९	१४.९८	१७	इंटरेस्ट सर्व्हिस कव्हरेज रेशो	४.३५	3.93	8.८२	४.१४	६.०९	५.०१

सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स अँड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) रेग्युलेशन, २०१५ च्या विनियम ३३ आणि ५२ अन्वये शेअर बाजारात दाखल केलेल्या तिमाही वित्तीय निष्कर्षाचे तपशिलवार विवरणाचा वरील एक उतारा आहेत. तिमाही वित्तीय निकालाचे संपूर्ण विवरण शेअर बाजाराच्या संकेतस्थळावर (www.nseindia.com आणि www.bseindia.com) आणि कंपनीच्या (www.motherson.com) उपलब्ध आहेत.

संचालक मंडळाच्या आदेशाद्वारे समवर्धना मदरसन इंटरनॅशनल लिमिटेडकरिता (पूर्वीची मदरसन सुमी सिस्टम्स लिमिटेड) -सही-

ठिकाणः नॉयडा दिनांक : १० नोव्हेंबर, २०२२

Proud to be part of samvardhana motherson

व्ही. सी. सेहगल

अध्यक्ष